

**आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या
प्रशासकीय कारणास्तव सार्वजनिक बदल्या**

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
आदेश क्र. आस्था- २००८/ प्र.क्र. १६८/ का.१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ३ जुलै, २००८

आदेश : प्रशासकीय कारणास्तव खालील अधिकाऱ्यांच्या त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सदर आदेश तात्काळ लागू होतील.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	पदनाम व सध्या कार्यरत ठिकाण	बदलीचे ठिकाण व पद
१	२	३	४
१	श्री एम.एम. झाडे,	उप आयुक्त, (अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांचे कार्यालय)	उप संचालक, अनुसूचित जमाती /जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती
२	श्री.एस.वाय.कापसे	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव, जि. पुणे	उप संचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार
३	श्री.ए.के. जाधव	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला	वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार
४	श्री. विनोद सी. पाटील	प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि. गोंदिया	उप आयुक्त, (अपर आयुक्त आदिवासी विकास, नागपूर यांचे कार्यालय)
५	श्री.टी.आर. धोडगे	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कळवण, जि. नाशिक	संशोधन अधिकारी, वर्ग-२ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे
६	श्री.ए.एम. वहाणे,	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भासरागड,जि. गडचिरोली	संशोधन अधिकारी, वर्ग-२ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली
७	श्री.एम.एन. घोडके	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, जि.ठाणे	संशोधन अधिकारी, वर्ग-२ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार
८	श्री. बी. डी.जैन	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा, जि. नंदुरबार	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड

९	श्री डॉ.एस. मोडगी	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर, जि. चंद्रपूर	संशोधन अधिकारी, वर्ग-२, अनुसूचित जमाती / जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे
---	-------------------	----------------------------------------------------------------------------	-----------------------------------------------------------------------------

संबंधित अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे. सदर आदेश तात्काळ अंमलात येत आहेत.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७०३१४१२०३००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(के.बा.लांडगे)

उप सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

त्यांना विनंती करण्यात येते की त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे, अमरावती, नाशिक, नागपूर

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे / नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर / गडचिरोली / नंदूरबार

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे / पुणे / रायगड / औरंगाबाद / नाशिक / अमरावती / गडचिरोली / नंदूरबार

सर्व संबंधित अधिकारी.

निवड नस्ती

आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या
प्रशासकीय कारणास्तव सार्वजनिक बदल्या

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
आदेश क्र. आस्था- २००८/ प्र.क्र. १६८/ का.१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ४ जुलै, २००८

वाचा : शासन आदेश क्र. आस्था २००८/प्र.क्र. १६८/का.१,
दिनांक ३ जुलै, २००८

शुद्धीपत्रक : उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीतील अनुक्रमांक ४ येथील श्री.विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी यांच्याएवजी पुढील प्रमाणे वाचण्यात यावे.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	पदनाम व सध्या कार्यरत ठिकाण	बदलीचे ठिकाण व पद
१	२	३	४
४	श्री. एस. डब्ल्यू. सावरकर	वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती	सहायक आयुक्त, अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती यांचे कार्यालय

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला
असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७०३१४१२०३००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(के.बा.लांडगे)

उप सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

त्यांना विनंती करण्यात येते की त्यांना प्रशासकीय नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांना
बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे, अमरावती, नाशिक, नागपूर

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे /
नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर / गडचिरोली / नंदूरबार
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे / पुणे / रायगड / औरंगाबाद / नाशिक / अमरावती /
गडचिरोली / नंदूरबार
सर्व संबंधित अधिकारी.
निवड नस्ती